

EVERGREEN TEXTILES LIMITED

Podar Chambers, 109, S.A.Brelvi Road, Fort, Mumbai – 400 001.

Tel: 91 22 2204 0816 | 22821357, E.mail: rmb@podarenterprise.com

Website: www.evergreentextiles.in

CIN : L17120MH1985PLC037652

Date: 14th August, 2021

To,

BSE Limited

Listing Department

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort

Mumbai - 400 001

Scrip Code: 514060

Scrip Id: EVERTEX

Sub.: Submission of newspaper clippings for Unaudited Financial Result for the Quarter Ended 30th June, 2021.

Ref.: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Enclosed herewith please find the newspaper clippings for Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June, 2021 approved and consider in Board Meeting Held on 12th August, 2021, published in the **Financial Express** and **Pratahkal Mumbai** on 14th August, 2021 in accordance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours faithfully

For Evergreen Textiles Limited

Rajendra Manoharsingh Bolya
Director (DIN: 00086395)

Encl: A/a.

PUBLIC NOTICE

This public notice is hereby given to whomsoever may concern that the owner i.e. Ashuram Motiram Khoja of the property i.e. bearing Plot No. 126/A admeasuring about 64.68 Sq.Mts. along with construction admeasuring 122.70 Sq.Mts. of the society known as "Shiv Park Society" bearing Revenue Survey Nos. : 11, 33, Block Nos. : 19, 42 T.P. Scheme No. 61, F. P. No. : 66/B of Village : Godadara, Taluka : Udhna, Dist. Surat. Subsequently it is submitted before me that following previous original sale deeds along with original registration fee receipts have been lost. If any person, Bank, or Financial Institution has any interest in the said property, contact me at my address mentioned herein below within 7 days of publication of this notice with all relevant document. Upon expiration of the notice period, if no objection will be received, I will proceed further. Thereafter nobody has any right, interest in the said property and if anybody has any rights or interest in the said property, he/she has waived the said right. Subsequently No Objection will be considered. Please note.

DETAILS OF MISSING DOCUMENTS

1. Original sale deed No. : 8894 dtd. 5.6.2007 and its original registration fee receipt.
2. Original sale deed No. : 12284 dtd. 28.6.2011 and its original registration fee receipt.
3. Original sale deed No. : 14971 dtd. 30.7.2012 and its original registration fee receipt.

Date :- 14-08-2021 **NEHA S. PATEL - (Advocate)**
 Off. : 330, 3rd floor, Zenon, Opp. Unique Hospital, Nr. Kiran Motors, Next to Opera House, New Civil Road, Surat-395001. Mo. : 9574618410

PUBLIC NOTICE

That our Client has demanded for the title clearance certificate for creating charge on property situated at Mauje Kamrej, Surat lying being land bearing R.S. no. 476, 477, Block no. 443, 444 known as "SHIV AWAS CO. OP. HOU. SOC. VIBHAG-2" Paikki Plot no. B/21, admeasuring 57.22 Sq. Mtrs., & Margin admeasuring 36.97 Sq. Mtrs., at Registration District Kamrej & District Surat within the State of Gujarat. That the captioned property is presently owned & occupied by **Jogarana Bhupendrabhai Nathabhai**. They have been informed us that the previous sale deed executed in favour of Vinaybhai Rameshkumar Sanghavi Registration no. 1310 dated 06.03.2006. **That the Original Registration Receipt & Sale Deed Vides Registration no. 1310 dated 06.03.2006 are Missing. THEREFORE if any individual, Bank or any Financial Institution has its charge or lien on the said above captioned Property, then within 07 days from the publication of the notice may send their objections along with the Supportive Evidence. If not send within given period then my client will initiate further proceedings. Under the instruction from the client**

Date : 24.04.2021, Surat
 Office:- 401, Vibrant Milestone Complex, Opp. Apple Hospital, Udhana Darwaja, Surat.
TEREDESAL ASSOCIATES
SAPAN TEREDESAL
 ADVOCATE
 M : 72111 81100

NOTICE

I, Siddharth Panjwani, am going to surrender my SEBI registration certificate as an Investment Adviser with registration number INA000014085 and that if anyone has any grievances, they can lodge the grievances at **scores.gov.in**.

TRANSCHEM LIMITED

CIN:L24100MH1976PLC019327
 REGD OFFICE: 304, Ganatra Estate, Pokhran Road No.1, Khopat, Thane(W) - 400 601
 Tel: 022-2547 7077 Fax: 022-2547 8601 Email: secretary@transchem.net
 Extract Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30 June 2021

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30 Jun 2021 (Unaudited)	31 Mar 2021 (Audited)	30 Jun 2020 (Unaudited)	31 Mar 2021 (Audited)
1	Total Income (Net)	144.20	128.20	2,316.33	2,683.23
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	112.44	78.22	2,266.92	2,476.96
3	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	112.44	78.22	2,266.92	2,476.96
4	Net Profit / (Loss) for the period (after tax and exceptional items)	84.03	57.96	2,253.62	2,415.01
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	84.42	168.77	2,261.42	2,617.64
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹10 per share)	1,224.00	1,224.00	1,224.00	1,224.00
7	Other Equity (as per last audited balance sheet)	N.A.	N.A.	N.A.	5,070.15
8	Earning per share (EPS) FV of ₹10/- each (not annualised)				
	(a) Basic EPS	0.69	0.47	18.41	19.73
	(b) Diluted EPS	0.69	0.47	18.41	19.73

Note:
 1) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
 2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter ended 30 June 2021, filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the Quarter ended 30 June 2021 are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.transchem.net.
 3) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12 August 2021

For TRANSCHEM LIMITED
 Sd/-
 Mahesh Suresh Rananavre
 Whole Time Director
 DIN:08296631

Date : 12 August 2021
 Place: Thane

GEMSTONE INVESTMENTS LIMITED

Reg. Off.: 502-B, Padmavati Heights, 5th Floor, Shradhdhanand Road Ext, Vile Parle (E), Mumbai-400 057
 CIN: L65990MH1994PLC081749; Email: gemstoneltd@gmail.com; Website: www.gemstoneltd.com

Extracts of the statement of Un-audited Financial Results for the quarter ended on 30th June, 2021 (Amount in Lakhs except EPS)

Particulars	Standalone		
	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 30.06.2020 (Unaudited)
Total income from operations (net)	48,739	203,305	49,493
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	39,455	52,776	35,903
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	39,455	52,776	35,903
Net Profit / (Loss) for the period after tax	39,455	39,016	35,903
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	747,500	747,500	747,500
Earning per equity share			
Basic	0.053	0.052	0.048
Diluted	0.053	0.052	0.048

Note:
 The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the quarter ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com).

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

By Order of the Board
 For Gemstone Investments Limited
 Sd/-
 Dhara Brahmhatt
 Managing Director
 DIN: 06433270

Place: Mumbai
 Date: 13/08/2021

FIVE X TRADECOM LIMITED

(Formerly Five X Finance & Investment limited)

Registered Office : B1/C, Utkarsh Co-op Society, M.A. Road, Andheri West, Mumbai - 400058
 CIN : L74110MH2010PLC2201249
 Website : www.fivexfinance.in; Email Id : fivexfinance@gmail.com; Phone : 022-26204220

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2021 (Rs. In Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended
		30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)
1	Total Income from Operations	3.00	21.70	5.51
2	Net Profit for the period (before tax and Exceptional items)	1.02	0.17	1.44
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	1.02	0.17	1.44
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	1.02	0.12	1.44
5	Total Comprehensive Income [Comprising Profit/(Loss) after tax and Other Comprehensive Income after tax]	1.02	0.12	1.44
6	Equity Share Capital	2,055.44	2,055.44	2,055.44
7	Reserves excluding Revaluation Reserve as at Balance Sheet date	0.00	133.88	0.00
8	Earning per share (before extraordinary items)			
	Basic	0.00	-	0.01
	Diluted	0.00	-	0.01

Note:
 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th August, 2021.
 2. The above is the extract of the detailed format of Quarterly/ Yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Yearly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.fivexfinance.in)

Five X Tradecom Limited
 Sd/-
 Nikita Parekh
 Director
 DIN: 06800141

Date: 13.08.2021
 Place: Mumbai

EMPOWER INDIA LIMITED

CIN: L51900MH1981PLC023931

Regd Office: 25/25A, 1st Floor, 327, Nawab Building, D.N Road, Fort, Mumbai - 400 001
 Phone: 022-22045055, 22045044, Mobile/Helpdesk No.: 9720003139
 Email: info@empowerindia.in; Website: www.empowerindia.in

Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021 (Rs. In Lacs except EPS)

Particulars	Standalone		Consolidated	
	Quarter Ended on		Quarter Ended on	
	30.06.2021 (Un-audited)	30.06.2020 (Un-audited)	30.06.2021 (Un-audited)	30.06.2020 (Un-audited)
Total income from operations (net)	0.00	0.00	0.00	0.00
Net Profit/(Loss) for a period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.73)	(5.52)	(2.73)	(5.52)
Net Profit/(Loss) for a period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.73)	(257.07)	(2.73)	(257.07)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.73)	(257.07)	(2.73)	(257.07)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	(2.73)	(257.07)	(2.73)	(257.07)
Equity Share Capital	11637.99	11637.99	11637.99	11637.99
Earnings Per Share (of Rs.1 each) (for continuing and discontinued operations) -				
1. Basic:	(0.000)	(0.022)	(0.000)	(0.022)
2. Diluted:	(0.000)	(0.022)	(0.000)	(0.022)

The above result is an extract of the detailed format of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on website of Stock Exchange and on Company's website www.empowerindia.in.

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

For Empower India Limited
 Sd/-
 Rajgopalanyangar
 Director
 DIN: 00016496

Place: Mumbai
 Date: 13th August, 2021

ANERI FINCAP LIMITED

Regd. Off.: Unit No.310, B2B Centre Co-operative premises Society Ltd., Kanchpada, off Link road, Malad-west Mumbai - 400064. CIN : L65910MH1990PLC295982; Website: www.anerifincap.com, Email ID: faryind@gmail.com, Contact No.: 022 62361104

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021 (₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended
		30/06/2021 (Unaudited)	31/03/2021 (Audited)	30/06/2020 (Unaudited)
1	Total Income from Operations	120.00	1,059.72	154.00
2	Net Profit for the period (before tax and Exceptional items)	18.11	(84.47)	85.85
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	18.11	(84.47)	85.85
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	18.11	(84.47)	64.45
5	Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after tax and Other Comprehensive Income after tax)	18.11	(84.47)	64.45
6	Equity Share Capital	301.31	301.31	301.31
7	Reserves excluding Revaluation Reserve as at Balance Sheet date	0.00	188.50	0.00
8	Earning per share (before extraordinary items)			
	Basic	0.60	(2.80)	2.14
	Diluted	0.60	(2.80)	2.14

Note:
 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2021.
 2. The above is the extract of the detailed format of Quarterly/ Yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Yearly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website www.anerifincap.com

For Aneri Fincap Limited
 Sd/-
 Bhavesh Vora
 Whole Time Director
 DIN: 02365683

Place: Mumbai
 Date: 13.08.2021

EVERGREEN TEXTILES LIMITED

CIN No. : L17120MH1985PLC037652
 Regd. Office : 4th Floor Podar Chambers, S. A. Brehvi Road, Fort, Mumbai - 400001, Maharashtra
 Tel.: 91 22 2204 0816 / 22821357 | Email: rmb@podarenterprise.com | Web: www.evergreentextiles.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

Sr. No.	Particulars	Rs. In Lakhs (Except figures of EPS)			
		QUARTER ENDED		YEAR ENDED	
		30/06/2021 (Unaudited)	31/03/2021 (Audited)	30/06/2020 (Unaudited)	31/03/2021 (Audited)
1	Total Income from Operations (net)	---	---	---	---
2	Net Profit (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.13)	(3.93)	(1.37)	(13.55)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.13)	(3.93)	(1.37)	(13.55)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.13)	(3.93)	(1.37)	(13.55)
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(1.13)	(3.93)	(1.37)	(13.55)
6	Paid up Equity Share Capital	(1.13)	(3.93)	(1.37)	(13.55)
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	480.00	480.00	480.00	480.00
8	Net Worth	---	---	---	(172.81)
9	Earnings per share (of Rs.10/- each) (for Continuing & Discontinuing Operations)				(692.81)
	(a) Basic (In Rs.)	(0.02)	(0.08)	(0.03)	(0.28)
	(b) Diluted (In Rs.)	(0.02)	(0.08)	(0.03)	(0.28)

Note:
 1. The above results were reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12th August, 2021.
 2. The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results (Standalone) are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and on the Company's website www.evergreentextiles.in

For EVERGREEN TEXTILES LIMITED
 Sd/-
 Mr. Rajendra Manoharsingh Bolya
 DIRECTOR
 DIN - 00086395

Place: Mumbai
 Date : 12th August, 2021

MAHANAGAR TELEPHONE NIGAM LIMITED

(A Govt. of India Enterprise)

Corporate & Registered Office : Mahanagar Doorsanchar Sadan, 5th Floor, 9, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003
 Website: www.mtnl.net.in, Phone (Off.): 011-24319020, Fax: 011-24324243, CIN : L32101DL1986GOI023501

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30/06/2021 (Rs.in Crore)

Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
	3 months ended 30/06/2021	Corresponding 3 months ended 30/06/2020 in the previous year	Previous year ended 31/03/2021	3 months ended 30/06/2021	Corresponding 3 months ended 30/06/2020 in the previous year	Previous year ended 31/03/2021
	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1. Total Income from Operations	283.81	352.07	1,303.64	301.15	368.80	1,387.71
2. Net Profit/(Loss) for the period before exceptional items & tax	(688.13)	(636.41)	(2,461.79)	(688.69)	(639.15)	(2,459.19)
3. Net Profit/(Loss) for the period before Tax(after Exceptional items)	(688.13)	(636.41)	(2,461.79)	(688.69)	(639.15)	(2,459.19)
4. Net Profit/(Loss) for the period after Tax	(688.13)	(636.41)	(2,461.79)	(688.69)	(639.15)	(2,461.26)
5. Total Comprehensive Income for the period (Comprising net profit/(loss) after tax and other comprehensive income after tax)	(688.13)	(636.41)	(2,454.24)	(692.63)	(640.90)	(2,462.41)
6. Paid up Equity Share Capital				630.00		630.00
7. Other Equity excluding revaluation reserves				(16,669.88)		(16,674.50)
8. Earnings Per Share (of Rs.10 each) for continuing and discontinued operations- (not annualised)						
1. Basic :	(10.92)	(10.10)	(39.08)	(10.93)	(10.15)	(39.07)
2. Diluted :	(10.92)	(10.10)	(39.08)	(10.93)	(10.15)	(39.07)

Note:
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the company at www.mtnl.net.in and on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.
 2. The above results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee in their meeting held on 13.08.2021 and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on the same date.
 3. The company has prepared these financial results in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

For and on behalf of the Board
 (P. K. Purwar)
 Chairman & Managing Director
 DIN: 06619060

Place: New Delhi
 Date: 13.08.2021

Prismx Global Ventures Ltd

L74110MH1973PLC016243

Address: 412, HUBTOWN SOLARIS, SAI WADI, N S PHADKE MARG, ANDHERI EAST MUMBAI MH 400069 IN
 Email id: infogromo@gmail.com, website: www.gromotrade.com

(EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2021)

Particulars	Amount in Lakhs		
	Quarter ended 30th June, 2021	Quarter ended 30th June, 2020	Year ended 31st March, 2021
	Un-Audited	Un-Audited	Audited
1 Total income from operations	53.394	63.029	7